

वार्षिक पारितोषिक वितरण २०१८-१९

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. १ मार्च २०१९ रोजी संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन मा. मिठुलालजी अग्रवाल यांनी भूषविले. समारंभात शैक्षणिक, विविध कला प्रकार तसेच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विजेत्यांचा सन्माननीय अतिथींच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

पारितोषिकासह सन्मानचिन्ह देऊन तृतीय वर्ष विज्ञान प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तसेच विद्यापीठ गुणवत्ता यादीत संगणक विभागात तृतीय क्रमांक पटकवलेली कु. निधी अशोक अग्रवाल, तृतीय वर्ष वाणिज्य प्रथम कु. मनीषा रामा सोनवणे तसेच तृतीय वर्ष कला प्रथम कु. पल्लवी किसन गावंडे यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर कु. रोषनी रमेश जैस्वाल इंग्रजी विशेष प्रथम, कु. सुनंदा बाबुराव माळी मराठी विशेष प्रथम, कु. अमृता संजय पाटील अर्थशास्त्र विशेष प्रथम, कु. गायत्री नामदेव मंदवाडे हिंदी विशेष प्रथम, कु. संयुक्ता तिलोकचंद कोठारी संगणक वाणिज्य प्रथम, कु. रुपाली कैलास बावस्कर कला विभाग द्वितीय यांचाही शैक्षणिक गुणवत्ता नैपुण्य मानकरी म्हणून सत्कार करण्यात आला.

विविध कला क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थी अविष्कार २०१८-१९ विभागीय स्तरावर यशस्वी कु. वैशाली माळी, कु. साक्षी अग्रवाल, कु. सपना दोदानी, मोहम्मद कलीम कासार, यांना गौरविण्यात आले. सोबतच श्री. नरेंद्र सदानंद जोशी यांना शिक्षक सहभाग म्हणून गौरविण्यात आले. युवारंग २०१८-१९ यात जळगाव विभागीय स्तरावर मेहंदी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कु. काजल राजेंद्र पाटील हिला गौरविण्यात आले. विद्यापीठ स्तरीय लोकसेवक मधुकर चौधरी केमेस्ट्री ऑप्टीटयुड टेस्ट २०१८-१९ यात ऋषिकेश कृष्णा नरोटे महाविद्यालयातून प्रथम आल्याबद्दल अतुल शंकर इंदुरे यास गौरविण्यात आले.

विविध क्रीडा प्रकारात अखील भारतीय आंतरविद्यापीठ बॉल-बॅडमिंटन स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या अजय बोरनारे, विनोद नेरकर, आर्चरी या क्रीडाप्रकारात विद्यापीठ प्रथम गौरव चौधरी व तृतीय क्रमांक प्राप्त तेजस चौधरी यांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

विद्यार्थ्यांसोबतच डॉ. रत्ना जवरास मराठी विभाग आणि डॉ. माधव वराडे ग्रंथालय विभाग यांनाही पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

सदर समारंभास संस्थेचे चेअरमन मा. मिठुलालजी अग्रवाल, उपाध्यक्ष अजयजी जैन, सचिव विकासजी कोटेचा, संचालक श्री. श्रीरामभाऊ बडगुजर, श्री.विजयजी जैन, श्री. रविंद्रजी माटे, श्री. आनंदजी जैस्वाल, तसेच मान्यवर श्री. अनंतराव कुलकर्णी व श्री. रमेशजी मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.शरद काठोके व श्रीमती हेमलता कोटेचा यांनी केले, तर आभार प्रादर्शन डॉ. मनोज निकाळजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य देवसिंग पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

डॉ.मनोज निकाळजे
समिती प्रमुख

